

जिल्हा परिषदेच्या वर्ग-३ व वर्ग-४ च्या कर्मचाऱ्यांना आंतर जिल्हा बदलीने नेमणूक देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय,
शासन शुध्दीपत्रक क्र. न्यायप्र-०५१२/प्रक्र-११८/१२/आस्था-१४,
बांधकाम भवन, २५- मर्झबान पथ,
फोर्ट, मुंबई- ४०० ००१.
दिनांक: १८ ऑक्टोबर, २०१२.

- वाचा : १) शासन परिपत्रक, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, क्र. जिपब-०७११/प्रक्र ११३/११/आस्था-१४, दिनांक २९ सप्टेंबर २०११.
- २) शासन परिपत्रक, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, क्र. जिपब-०७११/प्रक्र ११३/११/आस्था-१४, दिनांक ११ नोव्हेंबर २०११.

प्रस्तावना :

जिल्हा परिषद वर्ग-३ व वर्ग-४ च्या कर्मचाऱ्यांची आंतरजिल्हा बदलीने नेमणूक देण्याबाबतची मागदर्शक तत्वे संदर्भाधीन क्र. १ येथील दिनांक २९ सप्टेंबर २०११ च्या शासन परिपत्रकाद्वारे विहित करण्यात आली आहेत. सदरच्या मार्गदर्शक तत्वानुसार आंतरजिल्हा बदलीबाबतची कार्यवाही करताना आलेल्या अडचणी, त्यासंबंधात सर्व संबंधितांकडून आलेली निवेदने यावर सर्वंकष विचार करून त्यामध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करण्याचे ठरविण्यात आले आहे.

शासन शुध्दीपत्रक :

आंतरजिल्हा बदलीबाबत संदर्भाधीन क्र. १ येथील दिनांक २९ सप्टेंबर २०११ च्या शासन परिपत्रकामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे :-

१) सदर परिपत्रकाच्या अनुक्रमांक (३) मध्ये अंतर्भूत असलेल्या मार्गदर्शक तत्वार्तिल "यास्तव एका जिल्हा परिषदेमध्ये सध्याच्या पदावर किमान ५ वर्षे सलगसेवा पूर्ण झालेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचीच आंतरजिल्हा बदली करण्यात यावी." या शब्दांच्या वाक्यातील "सध्याच्या पदावर" ही शब्दरचना वगळण्यात यावी. तसेच वर उल्लेखित वाक्याच्या खालील "तसेच सदर किमान ५ वर्षे सेवा कालावधीमध्ये सदर कर्मचाऱ्यांचा शिक्षण सेवक पदावरील कालावधी अंतर्भूत राहिल." यामधील "शिक्षण सेवक" या शब्दापुढे "/" "कंत्राटी ग्रामसेवक" अशी खूण व शब्दरचना अंतर्भूत करून वाचण्यात यावी.

२) अनुक्रमांक (७) मधील परिच्छेद २ मधील (क) ही अट वगळण्यात यावी.

३) अनुक्रमांक (११) मध्ये प्राधान्यक्रमाबाबतची अट विहित करण्यात आली असून आंतरजिल्हा बदली साठीच्या दरवर्षीच्या उपलब्ध जागांपैकी ६०% एवढ्या जागा "अ ते ऊ" या प्राधान्यक्रमाच्या कर्मचाऱ्यांमधून भरण्यात याव्यात व ४०% जागा "उर्वरित सर्व कर्मचारी" या गटामधून

भरण्यात याव्यात. मात्र "अ ते ऊ" प्राधान्यक्रमाच्या जागा रिक्त राहिल्यास त्या "उर्वरित सर्व कर्मचारी" या गटामधून भरव्यात.

४) अनुक्रमांक (१८) मधील सध्याचा उप परिच्छेद २ वगळण्यात यावा व त्याऐवजी "ज्या कर्मचाऱ्यांची आंतरजिल्हा बदलीची १० वर्षांसाठीची अट दिनांक २९ सप्टेंबर २०११ च्या शासन परिपत्रकापूर्वी शिथिल करण्यात आलेली आहे त्यांची स्वतंत्र ज्येष्ठता यादी सेवाज्येष्ठतेनुसार करण्यात यावी व त्या कर्मचाऱ्यांची प्रथमतः आंतरजिल्हा बदली करण्यात यावी" असे ताक्य अंतर्भूत करून वाचण्यात यावे.

५) अनुक्रमांक (१८) मध्ये उप परिच्छेद ३ नव्याने अंतर्भूत करून तो पुढीलप्रमाणे वाचण्यात यावा:-

यापुढे प्रत्येकवर्षी आंतरजिल्हा बदलीसाठी आलेले अर्ज एकत्रित विचारात घेण्यात येऊन (दिनांक २९ सप्टेंबर २०११ च्या शासन परिपत्रकात विहित केल्यानुसार) ते सेवाज्येष्ठतेनुसार लावण्यात यावेत व शासनाने घालून दिलेल्या विहित मार्गदर्शक तत्वानुसार ते आंतरजिल्हा बदलीसाठी विचारात घेण्यात यावेत. प्रलंबित राहिलेले अर्ज त्यापुढील वर्षी विचारात घेण्यात यावेत. त्यानंतर संबंधित वर्षासाठीचे प्राप्त अर्जांची ज्येष्ठता त्यांच्या ज्येष्ठतेनुसार लावण्यात यावी.


६) अनुक्रमांक(१८) मध्ये उप परिच्छेद ४ खालीलप्रमाणे अंतर्भूत करण्यात यावा :-

आंतरजिल्हा बदलीचे आदेश निर्गमित झाल्यानंतर कर्मचारी ज्या क्रमाने हजर होतील त्या क्रमाने त्यांना रूजू करून घ्यावे.

२. हे आदेश निर्गमित होण्याच्या दिनांकाअगोदर दिनांक २९ सप्टेंबर २०११ च्या शासन परिपत्रकातील मार्गदर्शक तत्वानुसार आंतरजिल्हा बदलीने नेमणूका देण्यात आलेल्या प्रकरणांना या आदेशामुळे कोणताही परिणाम होणार नाही.

३. सदरचे शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक क्र.२०१२१०१८१६४९१५२४२० असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,


(दत्तात्रय बोहाडे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत,

१. मा. राज्यपाल यांचे सचिव,
२. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
३. मा.मंत्री (ग्रा.वि.) यांचे खाजगी सचिव
४. मा. राज्यमंत्री (ग्रा.वि.) यांचे खाजगी सचिव
५. विभागीय आयुक्त (सर्व विभाग)
६. उपायुक्त (आस्थापना), विभागीय आयुक्तांचे कार्यालय (सर्व विभाग)
७. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
८. महालेखापाल (१) व (२)
९. लेखा व कोषागारे, जिल्हा परिषद (सर्व)
१०. मंत्रालयीन विभाग (सर्व)
११. जनसंपर्क अधिकारी, माहिती व प्रशासन
१२. निवड नस्ती, कार्यासन क्र. आस्था-१४.